

- रसनाथ m. *Quecksilber* RĀGAN. im ÇKDR.
 रसनायक m. Bein. Çiva's ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. रसराज, रसेन्द्र, रसेश्वर.
 रसनारद (र° Zunge + रद्) m. *Fogel* H. ç. 186.
 रसनाल्लिङ्ग m. *Hund (mit der Zunge leckend)* TRIK. 2, 10, 5. H. 1230.
 रसनीय (von रसय्) adj. *was geschmeckt wird* MBH. 12, 13757.
 रसनेत्रिका f. *Realgar, rother Arsenik* H. 1060.
 रसतमै = रसतम und nasalirt um einen Anklang an रथैतर zu gewinnen, ÇAT. BR. 9, 1, 2, 36.
 रसपद्धति f. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 970.
 रसपाकज m. *Zucker* RĀGAN. im ÇKDR.
 रसपाचक m. *Koch* MBH. 4, 1371.
 रसपारिज्ञात Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 968.
 रसपुष्प n. *ein best. Quecksilberpräparat* WILSON.
 रसप्रदीप m. 1) Titel eines medicinischen Werkes Verz. d. Oxf. H. 311, b, 36. HALL 18. — 2) Titel eines rhetorischen Werkes Verz. d. B. H. No. 823.
 रसप्रबन्ध m. *ein dichterisches Product, insbes. ein Drama; am Ende eines adj. comp. f. श्या* VIKR. 3, 7.
 रसफल m. *Cocosnussbaum* ÇABDAR. im ÇKDR.
 रसवन्धन n. *wohl ein best. Theil der Eingeweide* R. 5, 23, 46.
 रसभव n. *Blut (aus Chylus entstehend)* H. 621.
 रसभेद m. MBH. 3, 1705 nach NILAK. *ein best. Quecksilberpräparat (र-सभेदः पारदगुटिकाविशेषश्चित्तामपिसंज्ञश्चित्तितवस्तुप्रदः)*.
 रसभोजन adj. *von Flüssigkeiten sich nährend* VARĀH. BRH. S. 68, 109.
 रसमञ्जरी f. Titel eines rhetorischen, über die Rasa handelnden Werkes COLEBR. Misc. Ess. II, 93. Verz. d. B. H. No. 597. fgg. 1383. Verz. d. Oxf. H. 213, b, No. 507. °प्रकाश 508.
 रसमय (von रस) adj. (f. ई) 1) *aus Saft — Flüssigkeit gebildet, — bestehend: पृथग्रसमयं पयः Milch aus je einem besondern Saft gebildet* BHĀG. P. 4, 18, 25. *क्रीडारसमयस्य शैशवान्बुधेः aus dem Wasser «Spiel» bestehend* KATHĀS. 28, 99. — 2) *aus Quecksilber (Quintessenz) bestehend: तनु* SARVADARÇANAS. 99, 6. — 3) *dessen Wesen Geschmack ist: अम्भस्* BHĀG. P. 3, 5, 34. — 4) *geschmackvoll, voller Reize: गिरु* Verz. d. Oxf. H. 147, b, No. 315. *मार्कण्डेयपुराण* MĀRK. P. 137, 7.
 * रसमल *der Unrath des Körpers* KAR. 2, 28. — Vgl. रसमूला.
 रसमकार्पाव m. Titel eines Werkes Verz. d. B. H. 246, a, No. 619.
 रसमातृका f. *Zunge (Mutter des Geschmacks)* H. ç. 121.
 रसमात्र n. = रसतन्मात्र BHĀG. P. 3, 26, 41. 44.
 रसमूला f. *ein Prākṛit-Metrum von 4 Mal 24 Moren* COLEBR. Misc. Ess. II, 137 (III, 31). im Text रसमल, im Index wie bei uns.
 रसय् s. u. 2. रस्.
 रसयति (von रसय्) f. *das Schmecken* BRH. ĀR. UP. 4, 3, 25. रसात् st. रसयते: ÇAT. BR. 14, 7, 2, 25.
 रसयामल n. Titel eines medicinischen Werkes Verz. d. Oxf. H. 316, b, 23.
 रसयित्तर (von रसय्) nom. ag. *Schmecker* ÇAT. BR. 14, 7, 2, 25. 2, 18. MAITRAJUP. 6, 7, 11.
 रसयितव्य (wie eben) adj. *schmeckbar, was geschmeckt wird* PRAÇNOR. 4, 8.

- रसयोग m. pl. *künstlich gemischte —, präparierte Säfte* MBH. 13, 5684.
 रसरत्न n. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 971.
 रसरत्नदीपिका f. Titel eines rhetorischen, über die Rasa handelnden Werkes Verz. d. Oxf. H. 213, b, 8.
 रसरत्नप्रदीप m. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 972. 941. Verz. d. Oxf. H. 311, b, 36.
 रसरत्नहार m. Titel eines rhetorischen, über die Rasa handelnden Werkes HALL in der Einl. zu VĀSAYAD. 44.
 रसरत्नाकार m. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 126, a, 18. eines medicinischen Verz. d. B. H. No. 963.
 रसरत्नावली f. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 941.
 रसरत्नस्य n. desgl. ebend.
 रसरत्न m. 1) *Quecksilber* RĀGAN. im ÇKDR. SARVADARÇANAS. 102, 7. Verz. d. Oxf. H. 320, a, 33. — 2) = रसाञ्जन RĀGAN. im ÇKDR.
 रसरत्नलक्ष्मी f. Titel eines medicinischen Werkes Verz. d. Oxf. H. 321, a, No. 761.
 रसरत्नशंकर m. desgl. Verz. d. B. H. No. 965.
 रसरत्नकंस m. desgl. ebend. No. 941.
 रसलेह m. *Quecksilber* RĀGAN. im ÇKDR.
 रसवता (von रसवत्) f. *Saftigkeit, Schmeckhaftigkeit, die Eigenschaft des Geschmackvollen* SĀH. D. 6, 10. VĀSAYAD. 7, 3.
 रसवत् (von रस) 1) adj. P. 5, 2, 95. *saftig, schmeckhaft, kräftig: पयस्* RV. 5, 44, 13. *तीव्रः क्लियायं रसवो उतायम् (सोमः)* 6, 47, 1. AV. 18, 4, 23. ÇAT. BR. 1, 9, 2, 7. 3, 9, 2, 5. *सस्यानि* MBH. 1, 2808. 4338. *फलानि* 4339. 4, 932. R. 7, 84, 7. HARIV. 3709. 12667. R. 6, 112, 83. KĀM. NĪTIS. 11, 73. Spr. 3079, v. I. MĀRK. P. 61, 32. 120, 16. मधु R. 5, 60, 9. RAGH. 8, 67. *भृत्वेर्भोऽप्यैश्च पेषैश्च रसवद्भिः* MBH. 1, 8068. *पान 7, 4345. तोय 14, 1622. R. 3, 22, 24. RAGH. 11, 11. स्वदिष्टं मधुनो घृताच्च रसवद्यत्प्रसवत्यन्तरम्* Spr. 5374. *येद्वोपनतं दुःखात्सुखं तद्रसवत्तरम्* 2384. als Eigenschaft eines Oels SUÇR. 1, 184, 4. *चमस mit Saft gefüllt* KAUC. 20. *नेत्र die gehörige Feuchtigkeit habend* MBH. 5, 2823. *रसवती मुदा überfließend vor Freude* PANĀR. 1, 14, 69. Bein. des Agni TS. 2, 2, 4, 4. *mit Reizen versehen, reizend, geschmackvoll: कामाः* HARIV. 12664. *शब्दार्थि* SĀH. D. 4, 7. पय 6, 9. *घ्नत्कार 753. UTTARAR. 86, 15 (114, 3). — 2) f. वती a) Küche* AK. 2, 9, 27. H. 998. HALĀI. 2, 140. — b) Titel eines erotischen Gedichts Verz. d. B. H. No. 596. einer Ergänzung zum Saṁkshiptasāra Verz. d. Oxf. H. 174, b, 6.
 रसवत् adj. *Saft führend* SUÇR. 1, 324, 3. 6.
 रसविक्रयिन् m. *Verkäufer von Säften, — Flüssigkeiten* VARĀH. BRH. S. 10, 8. इत्वादि° M. 3, 159.
 रसविद् adj. *den Geschmack kennend, — empfindend, einen feinen Geschmack (in übertr. Bed.) habend* BHĀG. P. 4, 29, 11. 1, 18, 14.
 रसशास्त्र n. *Alchemie* SARVADARÇANAS. 100, 11.
 रसशुक्त s. u. शुक्त.
 रसशोधन 1) m. *Borax* H. 944. — 2) n. *das Reinigen des Quecksilbers* Verz. d. Oxf. H. 321, No. 761.
 रससंग्रहसिद्धांत m. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 969.